



॥ सा विद्या या विमुक्तये ॥

# स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

“ज्ञानतीर्थ” परिसर, विष्णुपुरी, नांदेड - ४३१६०६ (महाराष्ट्र)

**SWAMI RAMANAND TEERTH MARATHWADA UNIVERSITY NANDED**

“Dnyanteerth”, Vishnupuri, Nanded - 431606 Maharashtra State (INDIA)

Established on 17th September 1994 – Recognized by the UGC U/s 2(f) and 12(B), NAAC Re-accredited with 'A' Grade

## जनसंपर्क कार्यालय (PUBLIC RELATIONS OFFICE)

Phone: (02462) 229325

Website: [www.srtmun.ac.in](http://www.srtmun.ac.in)

E-mail: [srtmunpro1@gmail.com](mailto:srtmunpro1@gmail.com)

संदर्भ क्र.: ज.का./२०२०-२१/२२९

दि. ३१/१२/२०२०

कृपया प्रसिद्धीसाठी :-

स्वा.रा. ती. म. विद्यापीठातील डॉ. अ. आय. शेख सेवानिवृत्त

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सामाजिकशास्त्र संकुलाचे माजी संचालक डॉ. शेख अजहर एकबाल शेख अमीर हे आज दिनांक ३१ डिसेंबर रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.

डॉ. शेख हे विद्यापीठाच्या स्थापनेपूर्वीपासून औरंगाबाद येथील त्यावेळचे मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रामध्ये दि. १७ जुलै १९८५ रोजी रुजू झाले होते. ते दि. १६ ऑक्टोबर १९९४ पर्यंत अधिव्याख्याता पदी कार्यरत होते. डॉ. शेख, हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात दि. १७ सप्टेंबर १९९४ रोजी रुजू झाले व दि. २४ सप्टेंबर २०१६ पासून आजपर्यंत प्राध्यापक या पदावर कार्यरत होते. त्यानंतर दि. २६ सप्टेंबर २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०२० या कालावधीमध्ये डॉ. शेख, यांनी सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक हे पद भूषविले होते. त्याबरोबर त्यांनी सामाजिक कार्य, विभाग प्रमुख म्हणूनही दि. २७ ऑगस्ट २००७ पासून ते आजपर्यंत कार्य केले. त्यांनी या विद्यापीठाला २६ वर्ष ४ महिणे सेवा दिली. अशी एकूण जवळपास ३५ वर्ष ६ महिणे सेवा त्यांची पूर्ण झाली आहे. यानिमित्त विद्यापीठातील अधिसभा सभागृहामध्ये सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, आंतरविद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वैयजंता पाटील, वित्त व लेखा अधिकारी डॉ. डी. एम. खंदारे, सामाजिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. घनश्याम येळणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे यांच्यासह संकुलातील सर्व प्राध्यापक/ विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या पुढील आरोग्यास व स्वास्थासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जगदिश कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. प्रमोद लोणीकर यांनी केले.

प्रति,

मा. संपादक/ जिल्हा प्रतिनिधी,

दैनिक/इलेक्ट्रॉनिक मेडिया/सामाजिक संपर्क माध्यम,

सप्रेम नमस्कार,

मान्यवर/ महोदय,

उपरोक्त बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्धीस देऊन सहकार्य करावे, ही नम्र विनंती.

आपला विश्वासू,

जनसंपर्क अधिकारी,

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,